

भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांसाठी ठेव
संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणा.

**महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: भनिनि-१०१३/प्र.क्र.४६/आस्था-११

२५, बांधकाम भवन, मझबान पथ,

फोर्ट, मुंबई-४०० ००१.

तारीख: ०७ ऑगस्ट, २०१३.

वाचा :-

- १) शासन आदेश ग्रामविकास विभाग क्र.पीआरएफ-१०७५/१६३७२/११,
दिनांक ११ ऑगस्ट, १९७५.
- २) शासन आदेश ग्रामविकास विभाग क्र. जीपीएफ-१०८७/सीआर २८२३/१७,
दिनांक १ जून, १९८७.
- ३) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र.जीपीएफ-१०९०/सीआर ६७२/१७,
दिनांक १८ मे, १९९१.
- ४) शासन शुद्धिपत्रक, ग्रामविकास विभाग क्र. जीपीएफ-१०९०/सीआर ६७२/१७,
दिनांक १३ ऑगस्ट, १९९१.
- ५) शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्र.भनिनि-१००४/प्र.क्र.०१/आस्था-११,
दिनांक २३ मार्च, २००४.
- ६) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.भनिनि-१०१२/२५/प्र.क्र.१३३/१२/१३-अ,
दिनांक १५ जानेवारी, २०१३.

शासन निर्णय:-

भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या कुटुंबियांना विशेष सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील बचत वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतूने ठेव संलग्न विमा योजना दिनांक १ एप्रिल, १९७५ पासून सुरु करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावलीतील नियम ३० मध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषद कर्मचा-यांना वर नमूद केलेल्या दिनांक ११ ऑगस्ट, १९७५ च्या शासन आदेशान्वये लागू करण्यात आली आहे. उपरोक्त सं.क्र.५ येथील शासन निर्णयान्वये ठेव संलग्न विमा योजनेच्या संदर्भातील वितीय मर्यादेत जिल्हा परिषद कर्मचा-यांच्याबाबतीत सुधारणा करण्यात आली आहे.

२. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांना दिनांक १/१/२००६ पासून सुधारीत वेतनश्रेणी लागू केली आहे. सं.क्र. ६ येथील शासन परिपत्रकान्वये शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत ठेव संलग्न विमा योजनेच्या वेतनश्रेणीत सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे सं.क्र.५ येथील शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या ठेव संलग्न विमा योजनेच्या संदर्भातील वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे सुधारण्यात येत आहेत

ठेव संलग्न विमा योजनेखालील देय अतिरिक्त रकमेची कमाल मर्यादा रु.६०,०००/- इतकी आहे. सदर देय अतिरिक्त रक्कम मिळण्यास पात्र होण्यासाठी वर्गणीदार असलेल्या जिल्हा परिषद कर्मचा-याच्या खाती जमा असलेली वर्गणीची शिल्लक रक्कम त्याच्या मृत्यूच्या निकटपूर्वीच्या तीन वर्षांमध्ये कोणत्याही वेळी पुढील मर्यादेपेक्षा कमी असणार नाही.

- (एक) वेतनश्रेणीमधील पे बँड -२ (रु.९३००-३४८००) किंवा त्यावरील पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.४८००/- वा अधिक ग्रेड पे घेणा-या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.२५,०००/-
- (दोन) वेतनश्रेणीमधील पे बँड -२ (९३००-३४८००) मध्ये पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.४२००/- वा अधिक परंतु प्रति महिना रु.४८००/- पेक्षा कमी ग्रेड पे घेणा-या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.१५,०००/-
- (तीन) वेतनश्रेणीमधील पे बँड -२, पे बँड-१ किंवा पे-बँड १ S (रु.४४४०-७४४०) मध्ये पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.१४००/- वा अधिक परंतु प्रति महिना रु.४२००/- पेक्षा कमी ग्रेड पे घेणा-या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.१०,०००/-
- (चार) वेतनश्रेणीमधील पे बँड-१ S (रु.४४४०-७४४०) मध्ये पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.१३००/- वा अधिक परंतु प्रति महिना रु.१४००/- पेक्षा कमी ग्रेड पे घेणा-या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.६,०००/-

वर्गणीदाराने मृत्यूलगतपूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या वेतनश्रेणीतील पदावर व्यतीत केला असेल त्या वेतनश्रेणीस वरीलप्रमाणे निश्चित केलेली किमान मर्यादा त्या वर्गणीदारास लागू होईल.

३. हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : ८८/१३-अ, दिनांक २/७/२०१३ अन्वये त्या विभागाने दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८०७१४२१२४८६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ग.के.रहाटे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व विभागीय आयुक्त,
२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

३. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर,
५. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
६. उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर,
७. कार्यासन -१३ अ, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
८. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. मंत्रालयीन इतर विभाग,
१०. कार्यासन क्र.आस्था-५, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-१२, वित्त-१, ग्रामविकास व जलसंधारण विभाग,
११. निवड नस्ती आस्था-११.